

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील
योजनांचा/कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी
नेमलेल्या प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा)
समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची
नियुक्ती करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: टिएसपी-२०१०/प्र.क्र.५२/का.७
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
तारीख: १ नोव्हेंबर, २०१३.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१९९२/प्र.क्र.१३(१)/का.६,
दिनांक १९ फेब्रुवारी, १९९३
- २) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०९५/प्र.क्र.१४/का.६,
दिनांक ९ एप्रिल, १९९७
- ३) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०९५/प्र.क्र.१४/का.६,
दिनांक २६ नोव्हेंबर, १९९७
- ४) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०९९/प्र.क्र.६२/का.६,
दिनांक १५ नोव्हेंबर, १९९९
- ५) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०९९/प्र.क्र.६२/का.६,
दिनांक २५ मे, २०००
- ६) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-२०१०/प्र.क्र.६२/का.६,
दिनांक ३ जानेवारी, २००४
- ७) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-२०१०/प्र.क्र.५२/का.७,
दिनांक ७ जानेवारी, २०१२

शासन निर्णय :

वरील नमूद अ.क्र.१ येथील दि. ११/२/१९९३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील आदिवासी जिल्हयांमध्ये २४ आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना/कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्या स्थापन करून त्यांची रचना व कार्यकक्षा ठरविण्यात आली असून त्यानुसार या प्रकल्पस्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नेमणूका करण्यात आल्या आहेत. वरील नमूद अ.क्र.७ येथील दि.७/०१/२०१२ च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर प्रकल्प समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता यासदंर्भात शासनाने निर्णय घेतला असून आदिवासी प्रकल्प क्षेत्रातील प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांची माहिती जोडपत्र-१ मध्ये दर्शविण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१११३१७१०२४०५२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चं. ज. देशपांडे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. श्री सुनिल भुसारा, हिरवे पिंपळ पाडा, मुखाडा, ठाणे
२. श्री.पांडुरंग महादू बरोरा, मु.पो.ता.शहापूर, जि.ठाणे.
३. श्री.नारायण राजाराम दामसे, मु.कोटींबे, पो.कशेळे, ता.कर्जत, जि.रायगड
४. श्री.काळू कृष्णा शेळकंदे, मु.पो.खडकुंभे, ता.जुन्नर, जि.पुणे
५. आ.श्री.जगदिशचंद्र वळवी महावीर नगर, जुना यावल रोड, चोपडा, ता.चोपडा, जि. जळगाव
६. आ.के.सी.पाडवी, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ, जि. नंदुरबार
७. आ.श्री.शरदकुमार गावीत, मु.पो.देवपूर, पो.खटावद, नंदुरबार
८. आ.श्री.योगेश भोये, मु.पो. कुडाशी, ता. साक्री, जि. धुळे.
९. आ. श्रीमती निर्मला गावीत, हर्षनयन, कर्मयोगी नगर, नवीन नाशिक, जि. नाशिक.
१०. आ.अर्जुन तुळशिराम पवार, मु.पो.दळवट, ता.कळवण, जि.नाशिक
११. श्री.अनिल शंकरराव गेडाम रा.लिंगी, ता.घाटंजी, जि.यवतमाळ
१२. आ.केवलराम काळे, मु.पो. गौलखेडा बाजार, ता. चिखलदरा, जि. अमरावती
१३. प्रा.विजय काशिनाथ खुपसे, रा.गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड.
१४. श्री.सदाशिवराव जटाळे, रा.जटाळवाडी, ता.कळमनुरी, जि.हिंगोली
१५. श्री.सुरेश किसनराव धनवे, रा.डुबेवार ले आरुट, पुसद, जि.यवतमाळ
१६. श्रीमती. एस.एस.सोळंके, मु.पो.इंजा, ता.कारंजा, जि.वाशिम
१७. आ.श्री.डॉ.नामदेव उसेंडी, विठाई निवास, वीर अजर उरकुडे चौक, रामपुरी वॉर्ड, गडचिरोली
१८. आ.श्री.आनंदराव गेडाम, आरमोरी विधानसभा, नविन बस स्टॉपजवळ, आरमोरी, जि.गडचिरोली
१९. आ. श्री.दिपक आत्राम, मु.पो. आलापल्ली ता. अहेरी, जि. गडचिरोली
२०. श्री.बापूराव झिन्नुजी मडावी, रा. राजुरा, ता.राजुरा, जि. चंद्रपूर
२१. मा.आ. श्री.रामरतनबापू राऊत, मु. मोहांडी, पो. चिंचगड, ता. देवरी, जि. गोंदिया
२२. श्री. खोजराज मरसकोले, मु.पो. वलनी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर

२३. श्री. दिलीप मंगलू मडावी, प्लॉट नं. १८२, नवीन फुटाला, अमरावती रोड, नागपूर, पोस्ट-रविनगर, ता.जि.नागपूर.
२४. श्री. बी.एस.सयाम, मु. पो. मुरमाडी, जि. भंडारा
२५. श्री दिलीप नारायण पटेकर, मु.पो.जामसर, ता.जव्हार, जि.ठाणे
२६. श्री.सोमनाथ किरकिरा,ता.जव्हार, जि.ठाणे
२७. श्री.महादेव आंबो घाटाळ, मु.भिन्नार, ता.भिवंडी, जि.ठाणे
२८. श्री.सुरेश लक्ष्मण तडोसे, पो.बाँ.नं. ६, काटेमानिवली पोस्ट ऑ. कल्याण पूर्व, कल्याण, जि.ठाणे
२९. श्रीमती मीनाताई शेंडे, अगई, ता.शहापूर, जि.ठाणे
३०. श्री. चाहू हरी सराई, मु. कुरंग, पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड
३१. श्रीमती. गीता अशोक पवार, पेण, ठाणे
३२. श्री.जयंत काशिनाथ सुतक, मु.ढवळार, वरसई, ता.पेण, जि.रायगड
३३. सौ.इंदूमती लोहोकरे, मु.पो.मापोली, ता. आंबेगाव, जि. पुणे
३४. श्री.मारुती वायाळ, ता.जुन्नर, जि.पुणे
३५. श्रीमती इंदूताई मडके, मु.पो.तांबे, ता.जुन्नर, जि.पुणे
३६. श्रीमती रेजलीबाई कुमार बारेला, रा.कर्जाने, ता.चोपडा, जि.जळगांव
३७. श्री. धारासिंग बारेला, रा. कर्जाने, ता. चोपडा, जि. जळगाव
३८. श्री. दिलरुबा इक्बालखॉ तडवी, मु. चिंचखेडे, पो. वाघगिरा, ता. यावल, जि.जळगाव
३९. श्री. जगदिश जहेरसिंग वसावे, मु.पो.खटवाणी, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार
४०. श्रीमती. चंपाबाई श्रीकृष्ण पाडवी, मु.पो.भाबलपुर, ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार
४१. श्री.हारासिंग माल्या पावरा, मु.पो.धडगांव, ता.जि.नंदुरबार
४२. श्री.मोहन करणसिंग वसावे, मु.पो.धानोरा, ता.जि.नंदुरबार
४३. श्री.दिलीप शशीकुमार नाईक, मु.पो.बोरचक, ता.नवापूर, जि.नंदुरबार
४४. सौ.ललिता मोतीराम बहिराम, रा.सावरपाडा, पो.राईनपाडा, ता.साक्री, जि.धुळे
४५. श्री जयंत प्रताप पाडवी, मु.पो.उमरदरा, ता.शिरपूर, जि.धुळे
४६. श्री.गोविंद भाया पावरा, मु.पो.जोयदा, ता.शिरपूर, जि.धुळे
४७. श्री. देविदास सावळाराम जाधव, रा.खरवळ, ता.त्रैबंकेश्वर, जि.नाशिक
४८. श्री.गोविंद लक्ष्मण दिवे, मु.ओझरखेड, पो.गंगाम्हाळेगांव, ता.जि.नाशिक
४९. श्री.नरहरी शिवराम झिरवाळ, मु.पो.वारे, ता. दिंडोरी, जि.नाशिक
५०. श्री. एन.डी. गावीत, मु.पो.भोरमाळ, ता.सुरगाणा, जि.नाशिक
५१. श्रीमती सुमित्रा काशिनाथ बहिराम, रा.रेणुका कॉलनी, गणेश नगर, कळवण, जि.नाशिक
५२. श्री.रमेश झांबरू कहांदळे, कळवण, नाशिक
५३. श्री.भोनूजी लक्ष्मण टेकाम, मु.पो.मोहदा (झोटींगधरा), ता.केळापूर, जि.यवतमाळ
५४. श्री.सुरेश वामन चिंचोळकर, मु.मेंढला, पो.मादनी, ता.कळंब, जि.यवतमाळ
५५. श्रीमती लिलाबाई दादाराव अतराम, मु.पो.वाठोडा,ता.केळापूर, जि.यवतमाळ

५६. श्रीमती वंदना बाबूलाल जावरकर, मु.पो.नांदेरी, ता.धारणी, जि.अमरावती
५७. श्री.ब्रिजलाल भाऊ मावसकर, मु.पो.भोकरवाडी, ता.धारणी, जि.अमरावती
५८. सौ.शांताबाई सोहनलाल पटेल, मु.पो.बिजुधावडी, ता.धारणी, जि.अमरावती
५९. श्री.सुभाष दत्ता वानोळे, रा.पो.सोनवाडी, ता.किनवट, जि.नांदेड
६०. श्री.नारायण राजाराम सिडाम, मु.पो.गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड
६१. कुमारी शोभना मोतीराम निळेकर, मु.पो.उंकेश्वर, ता.किनावट, जि.नांदेड
६२. डॉ.सतिश यशवंतराव पाचपुते, हनुमाण मंदिरा शेजारी, जिजामाता नगर, ता.जि.हिंगोली
६३. श्री.भिमराव भाऊराव नाईक, रा.नागेशवाडी, ता.औढा-नागनाथ, जि.हिंगोली
६४. श्रीमती गिरजाबाई कांताराम आम्ले, रा.हनुमाण नगर, आ.बाळापूर, ता.कळमनुरी, जि.हिंगोली
६५. डॉ.आरती हरीभाऊ फुपाटे, मु.पो.पुसद, जि.यवतमाळ
६६. श्री.दादाराव तोलबाजी गव्हाळे, रा.निगनुर ता.उमरखेड, जि.यवतमाळ
६७. श्रीमती सुचिता विनोद सयाम, मु.नातुवाडी, वार्ड नं. २, ता.दारव्हा, जि.यवतमाळ
६८. श्री.गणेश बोरखाडे, मु.पो.मानोरा, ता.मानोरा, जि.वाशिम
६९. श्रीमती संगिता वसंत आत्राम, एफ-४, श्रध्दानगर क्र.३, मंगरुळपीर रोड, कॉलखेड, अकोला, जि.अकोला
७०. श्री.सुखदेव डी. धाबेराव, नागझरी रोड, भाईपुरा, कोंडवाडा डी.पी.जवळ, शेगांव, जि.बुलढाणा
७१. श्रीमती कुसुमताई हरबाजी आलाम, रोड गोडाऊन, हनुमाण मंदिराजवळ, गडचिरोली, जि.गडचिरोली
७२. श्री.रामसु राम काटेंगे, मु.पो.ता.कोरची, जि.गडचिरोली
७३. सौ.निता पेंटाजी तलांडी, मु.पो.ता.गडचिरोली
७४. श्रीमती रुनीता संदीप तलाडे, एटापल्ली, भामरागड, नागपूर
७५. श्री.सोमाजी मज्जी गोटा, रा.कचढेर, ता.भामरागड, जि.गडचिरोली
७६. श्री.चत्रु पांडु मडावी, रा.कडकेला, पोत्रता, भामरागड
७७. श्री.विजय मारोती कुसनाके, अ.स.कुसनाके मु.पो.आलापल्ली, ता.अहेरी, जि.गडचिरोली
७८. श्रीमती जनाबाई गुंडा आत्राम, रा.कोंडीगांव, ता.मुलचेरा, जि.गडचिरोली
७९. श्री.क्रिष्णराव भगवंतराव आत्राम, मु.पो.अहेरी, जि.गडचिरोली
८०. श्री.भिमराव पाटील मडावी, मु.पो.पाटण, ता.जिवती, जि.चंद्रपूर
८१. सौ.आशाताई मडावी, मु.पो.वडगाव, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
८२. श्री.जितेश देवानंद कुळमेथे, रा. येरगांव, पो. भेजगांव, ता.मुल, जि. चंद्रपूर
८३. श्री. मोतीलाल मणीराम पिहिंदे, मु.वांढरा, पो.निलज, ता.देवरी, जि.गोंदिया
८४. श्री.गोवर्धन शिवलाल ताराम, मु.भरनोली, पो.राजोली, ता.अर्जुनी मोरगांव, जि.गोंदिया
८५. श्री. सुधाकर दादाजी आत्राम, मु.देऊळवाडा, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर
८६. श्री.शरद दशरथ मडावी, रा.खांजि वार्ड, ता.वरोरा, जि.चंद्रपूर
८७. सौ.अरुणा चंद्रशेखर नन्नावरे, रा.वडाळा रोड, ता.चिमुर्, जि.चंद्रपूर

८८. श्री.शरद मारोतराव आडे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, आदिवासी विकास, बिरांगणा राणी दुर्गावती नगर, प्रभाग क्र.२, ता.जि.वर्धा
८९. श्रीमती उषा महादेव वरठी, मु.पो.देवलापार, ता.रामटेक, जि.नागपूर
९०. श्री.यादवराव जगलूजी आहाके, रा.जुजुवानी, पो.खानगांव, ता.काटोल, जि.नागपूर
९१. श्री.राजू महादेव सयाम, मु.पो. गुंभारा, ता.जि.भंडारा
९२. श्री. मारुती उईके, मु.पिंपळगाव, पो.केसलवाडा, ता.जि.भंडारा
९३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
९४. सर्व विभागीय आयुक्त
९५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर
९६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या. नाशिक.
९७. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
९८. सर्व जिल्हाधिकारी
९९. सर्व जिल्हा आदिवासी विकास नियोजन समिती
१००. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी
१०१. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१०२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर
१०३. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर
१०४. मा.मुख्यमंत्री/मा.उपमुख्यमंत्री कार्यालये
१०५. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
१०६. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
१०७. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांची कार्यालये
१०८. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
१०९. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालयीन विभाग
११०. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
१११. सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११२. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
११३. वित्त विभाग (सेवा-५), मंत्रालय, मुंबई-३२.
११४. सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११५. निवड नस्ती (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रकल्पस्तरीय आढावा समिती

विभाग	अ. क्र.	प्रकल्प कार्यालयाचे नाव	समिती अध्यक्ष	समिती अशासकीय सदस्य
ठाणे	१	जव्हार	श्री सुनिल भुसारा, हिरवे पिंपळ पाडा, मुखाडा, ठाणे	श्री दिलीप नारायण पटेकर, मु.पो.जामसर, ता.जव्हार, जि.ठाणे
				श्री.सोमनाथ किरकिरा, ता.जव्हार, जि.ठाणे
	२	शहापूर	श्री.पांडुरंग महादू बरोरा, मु.पो.ता.शहापूर, जि.ठाणे.	श्री.महादेव आंबो घाटाळ, मु.भिनार, ता.भिवंडी, जि.ठाणे .
				श्री.सुरेश लक्ष्मण तडोसे, पो.बॉ.नं .६, काटेमानिवली पोस्ट ऑ .कल्याण पूर्व, कल्याण, जि.ठाणे.
				श्रीमती मीनाताई शेंडे, अगई, ता.शहापूर, जि.ठाणे
	३	पेण	श्री.नारायण राजाराम दामसे, मु.कोटींबे, पो.कशेळे, ता.कर्जत, जि.रायगड	श्री .चाहू हरी सराई, मु.कुरंग, पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड
				श्रीमती .गीता अशोक पवार, पेण, ठाणे
				श्री.जयंत काशिनाथ सुतक, मु.ढवळार, वरसई, ता.पेण, जि.रायगड
	४	घोडेगांव	श्री.काळू कृष्णा शेळकंदे, मु.पो.खडकुंभे, ता.जुन्नर, जि.पुणे.	सौ.इंदूमती लोहोकरे, मु.पो.मापोली, ता .आंबेगाव, जि .पुणे.
				श्री.मारुती वायाळ, ता.जुन्नर, जि.पुणे.
				श्रीमती इंदूताई मडके, मु.पो.तांबे, ता.जुन्नर, जि.पुणे
	नाशिक	५	श्री.जगदिशचंद्र वळवी महावीर नगर, जुना यावल रोड, चोपडा, ता.चोपडा, जि .जळगाव	श्रीमती रेजलीबाई कुमार बारेला, रा.कर्जाने, ता.चोपडा, जि.जळगांव
श्री .धारासिंग बारेला, रा .कर्जाने, ता .चोपडा, जि .जळगाव.				
श्री .दिलरुबा इक्बालखॉ तडवी, मु .चिंचखेडे, पो .वाघगिरा, ता .यावल, जि.जळगाव.				

	६	तळोदा	आ.के.सी.पाडवी, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ, जि .नंदुरबार.	श्री .जगदिश जहेरसिंग वसावे, मु.पो.खटवाणी, ता .अक्कलकुवा, जि.नंदुरबार. श्रीमती .चंपाबाई श्रीकृष्ण पाडवी, मु.पो.भाबलपुर, ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार. श्री.हारासिंग माल्या पावरा, मु.पो.धडगांव, ता.जि.नंदुरबार
	७	नंदुरबार	आ.श्री.शरदकुमार गावीत, मु.पो.देवपूर, पो.खटावद, नंदुरबार.	श्री.मोहन करणसिंग वसावे, मु.पो.धानोरा, ता.जि.नंदुरबार श्री.दिलीप शशीकुमार नाईक, मु.पो.बोरचक,ता.नवापूर,जि.नंदुरबार
	८	धुळे	आ.श्री.योगेश भोये, मु.पो .कुडाशी, ता . साक्री,जि .धुळे.	सौ.ललिता मोतीराम बहिराम ,रा.सावरपाडा, पो.राईनपाडा ,ता.साक्री, जि.धुळे श्री.जयंत प्रताप पाडवी, मु.पो.उमरदरा, ता.शिरपूर, जि.धुळे श्री.गोविंद भाया पावरा, मु.पो.जोयदा, ता.शिरपूर, जि.धुळे
	९	नाशिक	आ .श्रीमती निर्मला गावीत, हर्षनयन, कर्मयोगी नगर, नवीन नाशिक ,जि .नाशिक .	श्री .देविदास सावळाराम जाधव , रा.खरवळ, ता.त्रैबंकेश्वर, जि.नाशिक श्री.गोविंद लक्ष्मण दिवे, मु.ओझरखेड, पो.गंगाम्हाळेगांव ,ता.जि.नाशिक श्री.नरहरी शिवराम झिरवाळ, मु.पो.वारे, ता .दिंडोरी, जि.नाशिक
	१०	कळवण	आ.अर्जुन तुळशिराम पवार, मु.पो.दळवट,ता.कळवण, जि.नाशिक	श्री .एन.डी .गावीत, मु.पो.भोरमाळ,ता.सुरगाणा, जि.नाशिक. श्रीमती सुमित्रा काशिनाथ बहिरम, रा.रेणुका कॉलनी, गणेश नगर, कळवण, जि.नाशिक श्री.रमेश झांबरु कहांदळे, कळवण, नाशिक
	अमरावती	११	पांढरकवडा	श्री.भोनुजी लक्ष्मण टेकाम, मु.पो.मोहदा (झोटींगधरा ,(ता.केळापूर, जि.यवतमाळ
				श्री.सुरेश वामन चिंचोळकर, मु.मेंढला, पो.मादनी, ता.कळंब, जि.यवतमाळ

			श्रीमती लिलाबाई दादाराव अतराम, मु.पो.वाठोडा,ता.केळापूर, जि.यवतमाळ
१२	धारणी	आ.केवलराम काळे, मु.पो.गौलखेडा बाजार, ता.चिखलदरा, जि. अमरावती	श्रीमती वंदना बाबूलाल जावरकर, मु.पो.नांदेरी, ता.धारणी, जि.अमरावती श्री.ब्रिजलाल भाऊ मावसकर, मु.पो.भोकरवाडी, ता.धारणी, जि.अमरावती सौ.शांताबाई सोहनलाल पटेल, मु.पो.बिजुधावडी, ता.धारणी, जि.अमरावती .
१३	किनवट	प्रा.विजय काशिनाथ खुपसे, रा.गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड .	श्री.सुभाष दत्ता वानोळे, रा.पो.सोनवाडी, ता.किनवट, जि.नांदेड श्री.नारायण राजाराम सिडाम, मु.पो.गोकुंदा,ता.किनवट, जि.नांदेड कुमारी शोभना मोतीराम निळेकर, मु.पो.उंकेश्वर,ता.किनावट, जि.नांदेड.
१४	कळमनुरी	श्री.सदाशिवराव जटाळे, रा.जटाळवाडी, ता.कळमनुरी, जि.हिंगोली	डॉ.सतिश यशवंतराव पाचपुते, हनुमाण मंदिरा शेजारी, जिजामाता नगर, ता.जि.हिंगोली. श्री.भिमराव भाऊराव नाईक, रा.नागेशवाडी, ता.औंढा-नागनाथ, जि.हिंगोली. श्रीमती गिरजाबाई कांताराम आम्ले, रा.हनुमाण नगर, आ.बाळापूर, ता.कळमनुरी, जि.हिंगोली .
१५	पुसद	श्री.सुरेश किसनराव धनवे रा.डुबेवार ले आऊट, पुसद, जि.यवतमाळ	डॉ.आरती हरीभाऊ फुपाटे, मु.पो.पुसद, जि.यवतमाळ श्री.दादाराव तोलबाजी गव्हाळे , रा.निगनुर ता.उमरखेड, जि.यवतमाळ श्रीमती सुचिता विनोद सयाम, मु.नातुवाडी, वार्ड नं .२ ,ता.दारव्हा, जि.यवतमाळ
नागपूर	१६	अकोला	श्री.गणेश बोरखाडे, मु.पो.मानोरा, ता.मानोरा,जि.वाशिम श्रीमती संगिता वसंत आत्राम, एफ-४, श्रध्दानगर क्र.३, मंगरुळपीर रोड, कॉलखेड,अकोला,जि.अकोला श्री.सुखदेव डी .धाबेराव,

			नागझरी रोड, भाईपुरा, कोंडवाडा डी.पी.जवळ, शेगांव, जि.बुलढाणा
१७	गडचिरोली	आ.श्री.डॉ.नामदेव उसेंडी विठाई निवास, वीर अजर उरकुडे चौक, रामपुरी वॉर्ड, गडचिरोली.	श्रीमती कुसुमताई हरबाजी आलाम, रोड गोडाऊन, हनुमाण मंदिराजवळ, गडचिरोली, जि.गडचिरोली श्री.रामसु राम कारेंगे, मु.पो.ता.कोरची, जि.गडचिरोली सौ.निता पेंटाजी तलांडी, मु.पो.ता.गडचिरोली,
१८	भामरागड	आ.श्री.आनंदराव गेडाम, आरमोरी विधानसभा, नविन बस स्टॉपजवळ, आरमोरी, जि.गडचिरोली.	श्रीमती रुनीता संदीप तलाडे, एटापल्ली, भामरागड, नागपूर श्री.सोमाजी मज्जी गोटा, रा.कचढेर, ता.भामरागड, जि.गडचिरोली, श्री.चत्रु पांडु मडावी, रा.कडकेला, पोत्रता, भामरागड,
१९	अहेरी	आ .श्री.दिपक आत्राम, मु.पो .आलापल्ली ता .अहेरी, जि .गडचिरोली.	श्री.विजय मारोती कुसनाके, अ.स.कुसनाके मु.पो.आलापल्ली, ता .अहेरी, जि.गडचिरोली. श्रीमती जनाबाई गुंडा आत्राम, रा.कोंडीगांव, ता.मुलचेरा, जि.गडचिरोली श्री.क्रिष्णराव भगवंतराव आत्राम, मु.पो.अहेरी, जि.गडचिरोली .
२०	चंद्रपूर	श्री.बापूराव झिन्नुजी मडावी, रा .राजुरा, ता.राजुरा, जि . चंद्रपूर	श्री.भिमराव पाटील मडावी , मु.पो.पाटण, ता.जिवती, जि.चंद्रपूर सौ.आशाताई मडावी, मु.पो.वडगाव, ता.कोरपना, जि.चंद्रपूर. श्री.जितेश देवानंद कुळमेथे, रा .येरगांव, पो .भेजगांव ,ता.मुल, जि .चंद्रपुर.
२१	देवरी	आ.श्री.रामरतनबापू राऊत, मु .मोहांडी, पो . चिंचगड,ता .देवरी, जि . गोंदिया.	श्री .मोतीलाल मणीराम पिहिंदे, मु.वांढरा, पो.निलज, ता.देवरी, जि.गोंदिया. श्री.गोवर्धन शिवलाल ताराम, मु.भरनोली,पो.राजोली,ता.अर्जुनी मोरगांव,जि.गोंदिया.

२२	चिमुुर	श्री .खोजराज मरसकोले , मु.पो .वलनी, ता .नागभीड, जि .चंद्रपूर.	श्री .सुधाकर दादाजी आत्राम , मु.देऊळवाडा,ता.भद्रावती,जि.चंद्रपूर
			श्री.शरद दशरथ मडावी, रा.खांजि वार्ड,ता.वरोरा,जि.चंद्रपूर
			सौ.अरुणा चंद्रशेखर नन्नावरे, रा.वडाळा रोड,ता.चिमुुर,जि.चंद्रपूर.
२३	नागपूर	श्री .दिलीप मंगलू मडावी प्लॉट नं.१८२, नवीन फुटाला, अमरावती रोड, नागपूर, पोस्ट-रवीनगर, ता.जि.नागपूर.	श्री.शरद मारोतराव आडे, वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी, आदिवासी विकास, बिरांगणा राणी दुर्गावती नगर, प्रभाग क्र.२, ता.जि.वर्धा.
			श्रीमती उषा महादेव वरठी, मु.पो.देवलापार,ता.रामटेक,जि.नागपूर
			श्री.यादवराव जगलूजी आहाके, रा.जुजुवानी, पो.खानगांव, ता.काटोल, जि.नागपूर.
२४	भंडारा	श्री .बी.एस.सयाम, मु.पो .मुरमाडी, जि . भंडारा.	श्री.राजू महादेव सयाम, मु.पो .गुंभारा, ता.जि.भंडारा
			श्री .मारुती उईके , मु.पिंपळगाव, पो.केसलवाडा, .जि.भंडारा.